

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या अनुषंगाने दि.१.१.२०१६ पुर्वी सेवानिवृत्त झालेल्या अखिल भारतीय सेवेतील महाराष्ट्र संवर्गातील अधिकाऱ्यांच्या निवृत्तीवेतन विषयक लाभांच्या सुधारणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक: भाप्रसे-१५१६/प्र.क्र.२००/२०१६/९-अ
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,
मंत्रालय, मुंबई ४०००३२
तारीख: ०१.१०.२०१६.

वाचा :

- १) सा.प्र.वि., शासन निर्णय क्र. भाप्रसे ११०८/प्र.क्र.२६०/०८/९-अ, दि. ३.९.२०१५
- २) केंद्र शासनाच्या कार्मिक, लोकतक्रारी तथा निवृत्तीवेतन मंत्रालय, निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचा निर्णय क्र.३८/३७/०८-P&PW(A), दि.६.४.२०१६
- ३) केंद्र शासनाच्या कार्मिक, लोकतक्रारी तथा निवृत्तीवेतन मंत्रालय, निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचा निर्णय क्र.३८/३७/२०१६-P&PW(A), दि.४.८.२०१६
- ४) केंद्र शासनाच्या कार्मिक, लोकतक्रारी तथा निवृत्तीवेतन मंत्रालय, निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे कार्यालयीन ज्ञापन क्र.३८/३७/२०१६-P&PW(A)(ii), दि.४.८.२०१६
- ५) केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे पत्र क्र.१४०२१/४/२०१६-AIS(II), दि.१.९.२०१६

प्रस्तावना :

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या अनुषंगाने दि.१.१.२०१६ पुर्वी सेवानिवृत्त झालेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचे निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन सुधारित करण्याकरिता, अखिल भारतीय सेवा (मृत्यु-नि-सेवानिवृत्ती लाभ) नियम, १९५८ लागू असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना केंद्र शासनाच्या संदर्भ क्र. ४ येथील नमुद कार्यालयीन ज्ञापनान्वये प्रसृत करण्यात आलेल्या सुधारणा संदर्भ क्र.५ येथील केंद्र शासनाच्या पत्रान्वये योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात आलेल्या आहेत. सदर सुधारणांच्या अनुषंगाने महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील दि.१.१.२०१६ पुर्वी सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचे निवृत्तीवेतन/ कुटुंब निवृत्तीवेतन सुधारित करण्याची कार्यवाही करावयाची आहे. या अनुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय:

केंद्र शासनाच्या उपरोल्लिखित संदर्भ क्र. ३ येथील दि. ४.८.२०१६ च्या कार्यालयीन ज्ञापनाद्वारे प्रसृत केलेल्या सुधारणा अखिल भारतीय सेवा (मृत्यु-नि-सेवानिवृत्ती लाभ) नियम, १९५८ लागू असलेल्या अखिल भारतीय सेवेतील

अधिकाऱ्यांना लागू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील दि.१.१.२०१६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत कार्यवाही करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. या अनुषंगाने अशा अधिकाऱ्यांच्या निवृत्ती वेतन/ कुटुंब निवृत्तीवेतन सुधारणेसंदर्भात पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

२. दिनांक १.१.२०१६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात / कुटुंब निवृत्तीवेतनात सुधारणा-

- १) केंद्र शासनाच्या कार्मिक, लोक तक्रारी तथा निवृत्ती वेतन मंत्रालय, निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन धारक कल्याण विभागाच्या क्र.३८/३७/२०१६-P&PW(A)(ii), दिनांक ४.८.२०१६ च्या कार्यालयीन ज्ञापनान्वये, दिनांक १.१.२०१६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन धारक, ते घेत असलेल्या सध्याच्या निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतनास २.५७ ने गुणून रक्कम पुढील १ रुपयाच्या पूर्णांकात घेऊन निवृत्तीवेतन/ कुटुंब निवृत्तीवेतन निश्चित करावयाचे आहे. सदर निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन निश्चित करण्याची कार्यवाही निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी (यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी/ जिल्हा कोषागार अधिकारी) यांनी करावी. त्याकरिता त्यांना महालेखापाल कार्यालय अथवा प्रशासकीय विभागाच्या कोणत्याही प्राधिकाराची आवश्यकता नाही.
- २) उपरोक्त प्रमाणे निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन सुधारणेच्या आवश्यक नोंदी निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी (यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी/ जिल्हा कोषागार अधिकारी) यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निवृत्तीवेतन प्रदान आदेशामध्ये (Pension Payment Order) घ्याव्यात.
- ३) सुधारित निवृत्तीवेतन/ कुटुंब निवृत्तीवेतन ऑक्टोबर, २०१६ पासून निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी (यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी / जिल्हा कोषागार अधिकारी) यांनी संवितरीत करावे. तसेच दिनांक १.१.२०१६ ते दिनांक ३०.९.२०१६ या कालावधीतील थकबाकी माहे ऑक्टोबर, २०१६ मध्ये एकरकमी प्रदान करावी.
- ४) दि.१.१.२०१६ व त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतनातील सुधारणेसंदर्भातील आदेश स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येत आहेत.

३. दिनांक ०१.०१.२००६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या आणि ३३ वर्षापेक्षा कमी अर्हताकारी सेवा आहे अशा निवृत्ती वेतन धारकांच्या संदर्भात ६ व्या वेतन आयोगानुसार करावयाची कार्यवाहीची काही प्रकरणे अद्यापही प्रलंबित असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. तदनुषंगाने असे पुनर्सूचित करण्यात येते की, -

- १) संदर्भ क्र. २ येथील केंद्र शासनाच्या कार्मिक, लोक तक्रारी तथा निवृत्ती वेतन मंत्रालय, निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन धारक कल्याण विभागाच्या दिनांक ०६.०४.२०१६ च्या कार्यालयीन ज्ञापनान्वये दि. १.१.२००६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतन धारकांच्या संदर्भात ज्यांची अर्हताकारी सेवा ३३ वर्षापेक्षा कमी आहे अशा निवृत्तीवेतन धारकांना दि. १.१.२००६ पासून त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनाच्या ५० टक्के म्हणजेच पूर्ण निवृत्ती वेतन थकबाकीसह देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- २) तदनुषंगाने महाराष्ट्र संवर्गातील दि. १.१.२००६ पूर्वी सेवानिवृत्त निवृत्तीवेतनधारक ज्यांची अर्हताकारी सेवा ३३ वर्षापेक्षा कमी आहे त्यांचे निवृत्तीवेतन संदर्भ क्र.२ येथील दिनांक ०६.०४.२०१६ च्या कार्यालयीन ज्ञापनात नमूद तरतुदीनुसार सुधारित करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने संदर्भ क्र.१ येथे नमूद दिनांक ०३.०९.२०१५ च्या शासन निर्णयान्वये केलेल्या विहित कार्यपद्धतीनुसार निवृत्तीवेतन संवितरण अधिकारी (यशाशक्ती अधिदान व लेखा अधिकारी किंवा जिल्हा कोषागार अधिकारी) यांनी सुधारित विवरणपत्र III मध्ये निवृत्ती वेतन/ कुटुंब निवृत्तीवेतनाचा तपशील भरून महालेखापाल कार्यालय, मुंबई यांच्याकडे पाठवावा व

त्याची एक प्रत संबंधित प्रशासकीय विभागास सत्वर पाठविण्यात यावी जेणेकरून महालेखापाल कार्यालय, मुंबई यांना सदर माहितीच्या आधारे संबंधितांचे सुधारित निवृत्तीवेतन/ कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान आदेश (Revised Pension Payment Order) निर्गमित करण्याची कार्यवाही तातडीने करणे शक्य होईल.

४. उपरोक्त प्रकरणी होणारा खर्च ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतो, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

५. हे आदेश वित्त विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १११/२०१६/सेवा-४, दिनांक १४.०९.२०१६, अनौपचारिक संदर्भ क्र. ६३४/२०१६/व्यय-४, दिनांक १९.०९.२०१६ आणि अनौपचारिक संदर्भ क्र. ३०३/२०१६/सेवा-९, दिनांक १४.०९.२०१६ च्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहेत.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१००११२३६५५२००७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मुकेश खुल्लर)
प्रधान सचिव (सेवा)

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. सर्व विधानसभा/विधानपरिषद सदस्य
४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर
५. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर
६. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
७. अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे/मुंबई
८. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई.
९. वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे/ नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक
१०. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई
११. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग
१२. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
१३. वित्त विभाग/ सेवा-४, अर्थसंकल्प-२५, व्यय-४
१४. सहायक संचालक (लेखा) (भापोसे कक्ष), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई ४०००३२
१५. सहायक संचालक (लेखा) (भावसे कक्ष), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०००३२

१६. महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१७. प्रधान मुख्य वन संरक्षक, महाराष्ट्र राज्य, पुणे
१८. विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली
१९. संचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई
२०. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सीडीओ बॅरेक क्र.१, योगक्षेमसमोर, नरीमन पॉईंट, मुंबई
२१. शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई ४०००२५
२२. इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, दादर, मुंबई ४०००२५
२३. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई ४०००२९
२४. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राजगड, शिवाजी पार्क, दादर, मुंबई ४०००२८
२५. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरली, मुंबई ४०००१३
२६. बहुजन समाज पार्टी, डी-१, इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई ४००००१
२७. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई ४००००४
२८. सामान्य प्रशासन विभाग/ कार्यासन ९, १०, ११ व २६
२९. निवड नस्ती